

सरकारी कामगार अधिकारी, गट-ब (वेतन  
मॅट्रीक्स स्तर एस-१५, रु. ४१८००-१३२३००)  
या पदावर तात्पुरती पदोन्नती देणेबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**उद्योग, उर्जा व कामगार विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: पदोन्न-२०१९/प्र.क्र.१६५/कामगार-८**  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
तारीख: २० जानेवारी, २०२१

**वाचा :**

- १) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक: एसआरव्ही-२०१५/प्र.क्र.३१०/कार्यासन-१२, दि.१५.१२.२०१७
- २) सामान्य प्रशासन विभाग पत्र क्रमांक: क्र.बीसीसी-२०१७/प्र.क्र.३१२A/१६-ब, दि.२९.१२.२०१७
- ३) कामगार आयुक्त यांचे पत्र क्रमांक: आस्था/स.का.अ./पदो/१२२०/कार्यासन-२, दि.२१.०८.२०२०

**प्रस्तावना :**

कामगार विभागांतर्गत आस्थापनेवरील गट-क संवर्गातील कर्मचा-यांना सन २०१९-२० या निवडसूची वर्षाकरिता कामगार आयुक्त यांच्या आस्थापनेवर, सरकारी कामगार अधिकारी, गट-ब या संवर्गाच्या एकूण २८ पदांच्या नियमित निवडसूचीस सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिलेली होती. त्यानंतर सदर पदोन्नतीसाठी विचारक्षेत्रात असलेल्या एकूण ७ मागासवर्गीय कर्मचा-यांना सेवाकनिष्ठ असलेल्या खुल्या प्रवर्गातून पात्र ठरलेल्या कर्मचा-यांचा निवडसूचीत समावेश होत असल्याकारणाने त्यांचा सदर निवडसूचीत समावेश करण्याचे अभिप्राय सामान्य प्रशासन विभाग/कार्या-१६-ब यांनी दिले. यास्तव, सदर ७ मागासवर्गीय कर्मचा-यांचा समावेश विचाराधीन निवडसूचीमध्ये करून सुधारित निवडसूची सामान्य प्रशासन विभाग/कार्या.१२ यांच्याकडे सादर करण्यात आली. तथापि, सदर ७ मागासवर्गीय कर्मचा-यांचा समावेश असलेल्या सुधारित निवडसूचीस सामान्य प्रशासन विभाग/कार्या.१२ यांची मान्यता प्राप्त होत नसल्यामुळे तसेच रिक्त पदांमुळे कामकाजावरील परिणाम आणि प्रशासकीय निकड लक्षात घेता, ७ मागासवर्गीय कर्मचा-यांना वगळून सामान्य प्रशासन विभाग/कार्या. १२ यांनी मान्यता दिलेल्या निवडसूचीतील पात्र २८ कर्मचा-यांची पदोन्नती करण्याची या विभागाची धारणा पक्की करण्याची विनंती सामान्य प्रशासन विभागास करण्यात आली असता, सामान्य प्रशासन विभागाने सदर ७ मागासवर्गीय

कर्मचा-यांना आणि श्रीमती ज.रा. आनंदे, अधीक्षक (ज्ये.क्र. १४) ह्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांची नावे वगळून उर्वरित २७ कर्मचा-यांना पदोन्नती करण्याची या विभागाची धारणा पक्की केली आहे. कामगार विभागांतर्गत आस्थापनेवरील गट-क मधील कर्मचा-यांना सरकारी कामगार अधिकारी, गट-ब पदी पदोन्नती देण्यासाठी प्रस्तावित केलेल्या सुधारीत निवडसूचीतील ७ मागासवर्गीय कर्मचा-यांच्या पदोन्नती संदर्भात सामान्य प्रशासन विभाग/कार्या-१६ ब यांच्या अंतिम निर्णयानंतर स्वतंत्ररित्या कार्यवाही करण्यात येईल. सदर बाबी विचारात घेऊन, कामगार विभागांतर्गत असलेल्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील या २७ कर्मचा-यांना सरकारी कामगार अधिकारी, गट-ब या पदावर पदोन्नती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय:

कामगार विभागांतर्गत आस्थापनेवरील गट-क संवर्गातील एकूण २७ कर्मचा-यांना सरकारी कामगार अधिकारी, गट-ब (वेतन मॅट्रिक्स स्तर एस-१५, रु.४१८००-१३२३००) या संवर्गात या शासन निर्णयान्वये तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात येत असून त्यांची खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पदस्थापना देण्यात येत आहे.

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	अधिकार्यांचे नाव, पदनाम व प्रवर्ग	पदस्थापनेचा महसूली विभाग	पदोन्नतीनंतरची पदस्थापना कार्यालय	शेरा
१	२	श्री. एस. व्ही. धात्रक, किमान वेतन निरीक्षक (विजा/अ)	नागपूर	अपर कामगार आयुक्त कार्यालय, नागपूर येथील रिक्त पदावर	सेवानिवृत्तीस ३ वर्षापेक्षा कमी कालावधी असल्याने नियम ७ लागू
२	८	श्री.कौ.ज.भगत, वरिष्ठ कामगार अन्वेषक, (खुला)	नागपूर	सरकारी कामगार अधिकारी, वर्धा येथील रिक्त पदावर	मुख्य नियम ६(ब)(६) अन्वये पसंतीनुसार
३	११	कु.अं.ज.स्वामी, अधीक्षक, (खुला)	कोकण-२	सचिव, क्लिअरिंग ऑफ फॉरवर्डिंग असंरक्षित कामगार मंडळ, मुंबई.	सेवानिवृत्तीस ३ वर्षापेक्षा कमी कालावधी असल्याने नियम ७ लागू
४	१५	श्रीमती क.र.तोटे, अधीक्षक (भ.ज./ब)	कोकण-२	कामगार उप आयुक्त कार्यालय, ठाणे येथील रिक्त पदावर	पक्षाघात आजारामुळे नियम ७ लागू

५	१७	श्री.चं.शा.अहिरे, वरिष्ठ कामगार अन्वेषक (अनु.जाती)	पुणे	सहायक कामगार आयुक्त कार्यालय, इचलकरंजी येथील रिक्त पदावर	सेवानिवृत्तीस ३ वर्षापेक्षा कमी कालावधी असल्याने नियम ७ लागू
६	१८	श्री.चां.ब.काशिद, वरिष्ठ कामगार अन्वेषक (इ.मा.व)	अमरावती	सरकारी कामगार अधिकारी,यवतमाळ येथील रिक्त पदावर	प्रशासकीय कारणास्तव
७	१९	श्री.अ.म.सावरकर, वरिष्ठ कामगार अन्वेषक, (खुला)	कोकण-२	सरकारी कामगार अधिकारी, मुंबई शहर, ए व बी वॉर्ड	प्रशासकीय कारणास्तव
८	२०	श्रीम. र. सु. भोर, वरिष्ठ कामगार अन्वेषक, (खुला)	कोकण-२	विकास आयुक्त (असंघटित कामगार) यांचे कार्यालय,मुंबई येथील रिक्त पदावर	प्रशासकीय कारणास्तव
९	२३	श्री.प्र.ना.सावंत, अधीक्षक (खुला)	कोकण-२	सचिव, बृहन्मुंबई सुरक्षा रक्षक मंडळ,मुंबई येथील रिक्त पदावर	सेवानिवृत्तीस ३ वर्षापेक्षा कमी कालावधी असल्याने नियम ७ लागू
१०	२४	श्रीम.प्र.प्र.नवार, अधीक्षक (इ.मा.व.)	कोकण-२	सरकारी कामगार अधिकारी, मुंबई उपनगर, एल वॉर्ड	सेवानिवृत्तीस ३ वर्षापेक्षा कमी कालावधी असल्याने नियम ७ लागू
११	२५	श्रीमती रु.अ.सबनीस, अधीक्षक, (खुला)	कोकण-२	सरकारी कामगार अधिकारी ,मुंबई शहर, सी व डी वॉर्ड	सेवानिवृत्तीस ३ वर्षापेक्षा कमी कालावधी असल्याने नियम ७ लागू
१२	२७	श्री.आ.शि.राठोड, अधीक्षक, औ. सु. व आ.	अमरावती	सरकारी कामगार अधिकारी, बुलढाणा येथील रिक्त पदावर	मुख्य नियम ६(ब)(६) अन्वये पसंतीनुसार
१३	२८	श्री.सु.गू.कोनाळे, अधीक्षक, औ. सु. व आ.	औरंगाबाद	सरकारी कामगार अधिकारी,उस्मानाबाद येथील रिक्त पदावर	मुख्य नियम ६(ब)(६) अन्वये पसंतीनुसार
१४	३०	श्री.अ.ल.कांबळे, अधीक्षक (अनु.जाती)	पुणे	सरकारी कामगार अधिकारी, बार्शी येथील रिक्त पदावर	सेवानिवृत्तीस ३ वर्षापेक्षा कमी कालावधी असल्याने नियम ७ लागू

१५	३३	श्रीमती प्र.प्र.खोत, अधीक्षक, (इ.मा.व.)	कोकण-२	सचिव, किराणा बाजार मंडळ, मुंबई	सेवानिवृत्तीस ३ वर्षापेक्षा कमी कालावधी असल्याने नियम ७ लागू
१६	३४	श्रीमती रा.वि.साळुंखे, अधीक्षक, (खुला)	नाशिक	कामगार उप आयुक्त कार्यालय, नाशिक येथील रिक्त पदावर	मुख्य नियम ६(ब)(६) अन्वये पसंतीनुसार
१७	३५	श्री.अ.बं.वडे, अधीक्षक, (भ.ज./ड)	कोकण-२	सरकारी कामगार अधिकारी, प्रशासन ४ येथील रिक्त पदावर.	प्रशासकीय कारणास्तव
१८	३६	श्री.सि.म.म्हस्के, अधीक्षक (अनु.जाती)	कोकण-२	सांख्यिकी अधिकारी, कामगार आयुक्त कार्यालय, मुंबई येथील रिक्त पदावर	सेवानिवृत्तीस ३ वर्षापेक्षा कमी कालावधी असल्याने नियम ७ लागू
१९	४०	श्री.मं.पां.गांगुर्डे, अधीक्षक, (अनु.जाती)	नागपूर	सरकारी कामगार अधिकारी, तुमसर येथील रिक्त पदावर	प्रशासकीय कारणास्तव
२०	४३	श्रीमती सु.सु.चव्हाण, अधीक्षक, (इमाव)	कोकण-२	सरकारी कामगार अधिकारी, माथाडी शाखा	मुख्य नियम ६(ब)(६) अन्वये पसंतीनुसार
२१	४४	श्रीमती सं.स.राणे, अधीक्षक (खुला)	कोकण-२	सरकारी कामगार अधिकारी, मुंबई ग्रामिण (कार्या १०)	सेवानिवृत्तीस ३ वर्षापेक्षा कमी कालावधी असल्याने नियम ७ लागू
२२	४५	श्री.प.सि.कापसे, अधीक्षक, औ. सु. व आ.	कोकण-१	सहायक कामगार आयुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग येथील रिक्त पदावर	मुख्य नियम ६(ब)(६) अन्वये पसंतीनुसार
२३	४७	श्रीमती मा.ह.कोळी, अधीक्षक, औ. सु. व आ.	कोकण-२	सचिव, रेल्वे गुड्स क्लिअरिंग अँड फ्रॉरवर्डिंग एस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्ड, मुंबई	सेवानिवृत्तीस ३ वर्षापेक्षा कमी कालावधी असल्याने नियम ७ लागू
२४	४८	श्री.सु.भै.डोबरीयाल, अधीक्षक, औ. सु. व आ.	कोकण-२	सचिव, माल वाहतुक मंडळ, मुंबई.	अपंग असल्याने नियम ७ लागू

२५	४९	श्री.सं.ध.वडवळकर, अधिक्षक, औ.सु. व आ.	नागपूर	अपर कामगार आयुक्त कार्यालय, नागपूर येथील रिक्त पदावर	प्रशासकीय कारणास्तव
२६	५०	श्रीमती सं.सु.संख्ये, अधिक्षक, औ.सु.व आ.	कोकण-१	कामगार उप आयुक्त कार्यालय, पालघर येथील रिक्त पदावर	सेवानिवृत्तीस ३ वर्षापेक्षा कमी कालावधी असल्याने नियम ७ लागू
२७	५५	श्री.अ.ज.रुईकर, अधिक्षक, औ.सु.व आ.	नाशिक	सरकार कामगार अधिकारी, धुळे येथील रिक्त पदावर	सेवानिवृत्तीस ३ वर्षापेक्षा कमी कालावधी असल्याने नियम ७ लागू

३. वरील अधिका-यांना खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून तात्पुरती पदोन्नती देण्यात येत आहे.

(१) पदोन्नती व सरळसेवा कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सेवाज्येष्ठतेनुसार मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ च्या अधिन राहून भरण्याबाबत सा.प्र.वि./१६-ब यांनी दि.२९.१२.२०१७ च्या पत्रान्वये दिलेल्या सूचनांनुसार सदर मान्यता देण्यात येत आहे.

(२) सदर पदोन्नती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने या तात्पुरत्या पदोन्नतीच्या परिणामी निवडसूचीतील व पदोन्नतीसूचीतील अधिकाऱ्यांना नियमितपणाचा व सेवाज्येष्ठतेचा कोणताही हक्क मिळणार नाही.

(३) पदोन्नती कोट्यातील पदावर देण्यात येत असलेली सदर पदोन्नती तात्पुरत्या स्वरूपाची असून, ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेच्या अधिन राहून देण्यात येत आहे.

(४) सदर निवडसूचीतील सेवाज्येष्ठतेनुसार पात्र असलेल्या तथापि पदोन्नती नाकारलेल्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसंदर्भात या विभागाच्या दि.१२.०९.२०१६ च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येईल.

४. उपरोक्त तक्त्यात नमूद पदोन्नत अधिका-यांना त्यांच्या पदोन्नतीनंतरच्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी याद्वारे तात्काळ कार्यमुक्त करण्यात येत असून त्यांनी नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू व्हावे. याबाबतचा रुजू अहवाल संबंधित पदोन्नत अधिका-यांनी कामगार आयुक्त यांच्यामार्फत शासनास सादर करावा. तसेच त्यांनी अनधिकृतपणे रजेवर जाऊ नये. तसेच पदस्थापना रद्द अथवा त्यात बदल करणेसाठी कोणत्याही स्वरूपाचे आवेदन सादर करू नये. तसे केल्यास सदर अधिकारी शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात पात्र ठरतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०१२०१६१००४०११० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(डॉ. श्री.ल.पुलकुंडवार)

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा. राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहायक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
४. कामगार आयुक्त, कामगार भवन, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१
५. संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कामगार भवन, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१
६. कामगार उप आयुक्त (प्रशासन), कामगार भवन, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई
७. महालेखापाल कार्यालय (ले. व अ.)/(ले.प.), मुंबई-१/नागपूर-२
८. अपर कामगार आयुक्त, कोकण/नागपूर/पुणे
९. कामगार उप आयुक्त, मुंबई/ठाणे/रायगड/पालघर/पुणे/नाशिक/औरंगाबाद/अमरावती
१०. सर्व संबंधित सहायक कामगार आयुक्त
११. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१२. सर्व संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी
१३. संबंधित पदोन्नत अधिकारी (कामगार आयुक्त यांचेमार्फत)
१४. निवड नस्ती